

**कलम 4 (1) (बी) (i)**

**नवी मुंबई महानगरपालिकेच्या भांडार विभागाचा कामांचा आणि कर्तव्यांचा तपशिल**

1	सार्व. प्राधिकरणाचे नाव	नवी मुंबई महानगरपालिका
2	सक्षम अधिकारी	महापालिका आयुक्त
3	संपूर्ण पत्ता	नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भुखंड क्र.1, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, से-15 ए, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई-400614
4	विभाग प्रमुख	श्री. चंद्रकांत दोधू तायडे उप आयुक्त (भांडार)
5	कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे ?	नवी मुंबई महानगरपालिका.
6	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो	मा. आयुक्त, (नमुंमपा)
7	कार्यकक्षा : भौगोलिक	संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र
8	अंगीकृत व्रत (Mission)	महापालिकेच्या विविध विभागांना / कार्यालयांना स्टेशनरी, छपाई साहित्य, फर्निचर साहित्यांचा, गणवेष, वाहन चालकांसाठी शुज, क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकरिता पावसाळी साहित्य पुरवठा करणे. तसेच प्रतिकात्मक ध्वज खरेदी, राष्ट्रीय ध्वज आणि फर्निचर देखभाल दुरुस्ती.
9	ध्येय धोरण (Vision)	महापालिकेच्या विविध विभागांना / कार्यालयांना स्टेशनरी, छपाई तसेच फर्निचर साहित्यांचा, गणवेष, वाहन चालकांसाठी शुज, क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकरिता पावसाळी साहित्य पुरवठा करणे. तसेच प्रतिकात्मक ध्वज खरेदी, राष्ट्रीय ध्वज, फर्निचर देखभाल दुरुस्ती.
10	साध्य	-
11	प्रत्यक्ष कार्य	(1) स्टेशनरी खरेदी (जनरल स्टेशनरी, पेपर व फाईल्स) (2) पावती पुस्तके, रजिस्टर, फॉर्म, बिल, ओळखपत्र छपाई (3) गणवेश खरेदी (न.मु.म.पा. गणवेशपात्र कर्मचारी) (4) वाहन चालकांसाठी शुज खरेदी (5) कार्यालयीन फर्निचर खरेदी (टेबल, खुर्ची, कपाट, रँक, इ.) (6) क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकरिता पावसाळी साहित्य खरेदी (रेनकोट, गमबुट, चप्पल, रेनसुट) (7) लेटरहेड, लखोटे, व्हिजीटींग कार्ड, इ. छपाई (8) दैनंदिनी व दिनदर्शिका छपाई (9) फर्निचर - देखभाल व दुरुस्ती (10) झेरॉक्स प्रती काढणेकरीता वार्षिक दरकरार (11) प्रतिकात्मक ध्वज खरेदी, राष्ट्रीय ध्वज खरेदी (12) स्टेशनरी, फर्निचर, छपाई साहित्य, गणवेश, शुज, पावसाळी साहित्य, ओळखपत्र, दैनंदिनी, दिनदर्शिका इ. वाटप (13) स्टॉक, डेडस्टॉक नोंदवण्या ठेवणे.

12	जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल	-
13	स्थावर मालमत्ता (येथे तुमच्या प्राधिकरणाची जमीन , इमारत आणि अन्य स्थावर मालमत्तेचा तपशिल द्यावा)	-
14	प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढून प्रत्येक पातळीवर कार्यकक्षा व संपर्काच्या पत्याशी त्याची जोड घालून दाखवावी)	पुढील प्रमाणे
15	कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक(सर्व दुरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन कालानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा)	वेळ : सकाळी 09.45 ते संध्या 6.15 दुरध्वनी क्र.27567160, विस्तार : 7161
16	साप्ताहीक सुट्टी आणि विशेष सेवांचा कालावधी	महिन्यातील सर्व शनिवार, रविवार व शासकीय सार्वजनिक सुट्ट्या तसेच विभागीय कोकण आयुक्त यांनी जाहिर केलेल्या 3 सुट्ट्या (विशेष सेवा :- आवश्यकतेप्रमाणे)

कलम 4 (1) (बी) (i) (अनु. क्र. 14)

भांडार विभागाची सर्वसाधारण रचना :-

महापालिका आयुक्त



अतिरिक्त आयुक्त (1)



उप आयुक्त (भांडार)



प्रशासकीय अधिकारी



वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक



माहिती नोंदणीकार / लिपीक



शिपाई



सफाई कामगार

**कलम 4(1) (b)(i) नमुना 'क'**

**नमुनपा येथील भांडार विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा**

**क**

अ. क्र.	अधिकार पद	आर्थिक अधिकार	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	दुरध्वनी क्रमांक	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त	रु. २५ लक्ष पर्यंत	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	२७५६७१७१	
२	अतिरिक्त आयुक्त (1)	रु. १० लक्ष पर्यंत		२७५६७०४३	
३	उप आयुक्त (भांडार)	रु. ५ लक्ष पर्यंत		२७५६७२७१	
४	प्रशासकीय अधिकारी			२७५६७१६०	-
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक			२७५६७१६०	
६	माहिती नोंदणीकार / लिपीक			२७५६७१६१	
७	शिपाई			२७५६७१६१	
८	सफाई कामगार			२७५६७१६१	

**ख**

अ. क्र.	अधिकार पद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	
२	अतिरिक्त आयुक्त (1)	रु. १० लक्ष पर्यंत		
३	उप आयुक्त (भांडार)	रु. ५ लक्ष पर्यंत		
४	प्रशासकीय अधिकारी	-		
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक	-		
६	माहिती नोंदणीकार / लिपीक	-		
७	शिपाई	-		
८	सफाई कामगार	-		

**ग**

अ. क्र.	अधिकार पद	फौजदारी अधिकार	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त	निरंक		
२	अतिरिक्त आयुक्त (1)			
३	उप आयुक्त (भांडार)			
४	प्रशासकीय अधिकारी			
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक			
६	माहिती नोंदणीकार / लिपीक			
७	शिपाई			
८	सफाई कामगार			

**घ**

अ. क्र.	अधिकार पद	अर्धन्यायिक अधिकार	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	शेरा (असल्यास)	
१	मा. आयुक्त	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	निरंक	
२	अतिरिक्त आयुक्त (1)	1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे		
३	उप आयुक्त (भांडार)	2) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १९ प्रमाणे अपिलीय अधिकारी व त्या अनुषंगिक अधिकार	2) महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारीत केलेले नियम उपविधी व इतर संबंधित अधिनियम इ. 3) माहितीचा अधिकार अधिनियम २००५.		
४	प्रशासकीय अधिकारी				
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक				
६	माहिती नोंदणीकार / लिपीक				
७	शिपाई				
८	सफाई कामगार				

य

अ. क्र.	अधिकार पद	न्यायिक अधिकार	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	
२	अतिरिक्त आयुक्त (1)	निरंक	-	-
३	उप आयुक्त (भांडार)			
४	प्रशासकीय अधिकारी			
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक			
६	माहिती नोंदणीकार / लिपीक			
७	शिपाई			
८	सफाई कामगार			

**कलम 4(1) (b)(ii) नमुना ‘ख’**

**नमुमंपा येथील भांडार विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्य**

**क**

अ. क्र.	अधिकार पद	आर्थिक कर्तव्य	संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	-
२	अतिरिक्त आयुक्त (1)	1) मा. आयुक्त यांनी वेळोवेळी अधिकार प्रदान केल्यांप्रमाणे	1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	
३	उप आयुक्त (भांडार)			-
४	प्रशासकीय अधिकारी			
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक			
६	माहिती नोंदणीकार / लिपीक	निरंक		
७	शिपाई			
८	सफाई कामगार			

**ख**

अ. क्र.	अधिकार पद	प्रशासनिक कर्तव्य	संबंधित कायदा/नियम/आदेश/राजपत्र	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	-
२	अतिरिक्त आयुक्त (1)	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	
३	उप आयुक्त (भांडार)	अधिनियम प्रमाणे	2) केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005	
४	प्रशासकीय अधिकारी		3) महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारीत केलेले नियम उपविधी व इतर संबंधित अधिनियम इ.	
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक		4) महाराष्ट्र नागरी सेवा नियम इ.	
६	माहिती नोंदणीकार / लिपीक			
७	शिपाई			
८	सफाई कामगार			

**ग**

अ. क्र.	अधिकार पद	फौजदारी कर्तव्य	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त			
२	अतिरिक्त आयुक्त (1)			<b>निरंक</b>
३	उप आयुक्त (भांडार)			
४	प्रशासकीय अधिकारी			
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक			
६	माहिती नोंदणीकार / लिपीक			
७	शिपाई			
८	सफाई कामगार			

**घ**

अ. क्र.	अधिकार पद	अर्धन्यायिक कर्तव्य	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	
२	अतिरिक्त आयुक्त (1)	1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	
३	उप आयुक्त (भांडार)	2) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 19 प्रमाणे अपिलीय अधिकारी व त्या अनुषंगिक कर्तव्ये.	2) महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारीत केलेले नियम उपविधी व इतर संबंधित अधिनियम इ. 3) माहितीचा अधिकार अधिनियम 2005	
४	प्रशासकीय अधिकारी			
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक			
६	माहिती नोंदणीकार / लिपीक			
७	शिपाई			
८	सफाई कामगार			

अ. क्र.	अधिकार पद	न्यायिक कर्तव्य	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	शेरा (असल्यास)
१	मा. आयुक्त	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रमाणे	
२	अतिरिक्त आयुक्त (1)			निरंक
३	उप आयुक्त (भांडार)			
४	प्रशासकीय अधिकारी			
५	वरिष्ठ लिपीक / कर निरीक्षक			
६	माहिती नोंदणीकार / लिपीक			
७	शिपाई			
८	सफाई कामगार			